



ATLANTA LIMITED

An ISO 9001:2015 Company

504, Samarpan, New Link Road, Chakala, Near Mirador Hotel,

Andheri (East), Mumbai- 400 099. INDIA Phone: +91-22-28322715 (4 Lines)

E-Mail: mail@atlantainfra.com Website: www.atlantalimited.in

CIN : L64200MH1984PLC031852

May 24,2023.

To.

Corporate Service Department

The Bombay Stock Exchange limited

P. J. Towers, 1st Floor,

Dalal Street,

Mumbai 400 001

Scrip Code: 532759

To,

Corporate Service Department

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza,

Bandra-Kurla Complex,

Bandra (E)

Mumbai - 400 051.

Trading Symbol: ATLANTA

Dear Sirs.

Sub: Submission of Newspaper Publication of Financial Results for the quarter ended March 31, 2023.

Dear Sir/Madam,

This is to inform that the Company has published Financial Results in newspaper, pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. Please find enclosed copies of newspaper results published in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on 23rd May 2023. You are requested to take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully,

FOR ATLANTA LIMITED

ponhar

MR. PRATHMESH GAONKAR

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl.: As above

PUBLIC NOTICE

This is to inform in general public

that Yash Reality Partnership

Firm are the developers of All

that piece and parcel of Non

Agricultural land bearing S. No. 252, H.No. 1, Plot No. 1, Adm.

Area 1005 Sq.Mtrs., situated at

Village Virar, Tal. Vasai Dist.

Palghar, It is informed that the

Probate passed in the Hon'ble

Court in favour of Dr. Bhpuendra

P Radhe & Dr Vikram P Radhe (who are legal heirs of late

Pushpa Badhe & Purushottam

Badhe) is not available.All

objection hereby requested to

make the same known in writing to the undersigned at her office

within a period of 8 days from the

date of publication hereof, failing which the claim/objection of such

person/s will be deemed to have

heen waived and/or abandoned

forever and no claim shall be

entertained in respect of above

Office No. 7, 3rd Flr., Sai Sadan

M/s. Aaratie Shinde & Co.

68, Janmbhumi Marg Fort, Mumbai-1

persons

property.

dtd this 22/5/2023.

having any claim/

BHANDARI CO.OP. BANK LTD., MUMBAI (IN LIQUIDATION)

Bhandari Bank Bhavan, 1st Floor, P.L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028 Phone No.: - 022-24327230. Email Id: - bhandaribankinliquidation@gmail.com

NOTICE FOR E-AUCTION

An E-Auction will be held on 27/06/2023 for sale of the Flat No. A/302, Shabari Co-op. Housing Society Ltd. Garibacha Wada, Shivaii Nagar, Surve No. 32, Hissa No. 1, Dombivali (West), Dist-Thane. Area :- 645 Sq.Ft. (Built-up Area) flat attached by the Bank. For more information visit https://eauction.gov.in website Reserve Price - Rs. 38,48,148/- (Rs. Thirty Eight Lacs Forty Eight Thousand One Hundred Forty Eight Only)

EMD Amount - Rs. 3,85,000/- (Rs. Three Lacs Eighty FiveThousand only)

Contact No. 0120-4001002, 4001005, 6277787.

Auction ID No. - 2023 MH 18577 Dt. 23/05/2023

Sd/-Liquidator, Bhandari Co-op. Bank Ltd. (In Liquidation) Mumbai



266-A. TEMPLE AVENUE, DEODHAR ROAD, MATUNGA BAZAAR MATUNGA EAST 022-24142877, 24142564, matungabazaar@indianbank.co.in Mob : 7738152033

> (Rule-8(1)) POSSESSION NOTICE (for immovable property)

Where as

The undersigned being the **Authorised Officer of the Indian Bank** under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 13.03.2023 Calling upon the borrower Mr. Jitendra Ramji Gada and Mr. Rajesh Gala (Guarantor) with our Matunga Bazaar Branch to repay the amount mentioned in the notice being Rs. 91,40,728.00 (Rupees Ninety One Lakhs Fourty Thousand Seven Hundred and Twenty Eight only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has **taken possession of the property** described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on this 22nd day of May of the year 2023.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 93,20,861.00 (Rupees Ninety Three Lakhs Twenty Thousand Eight Hundred and Sixty One Only) as on 22.05.2023

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of Property consisting of

Flat No. 602, Subahsree (Ram Niwas)' Building, 6th Floor, Plot No. 95, Shivaji Park, Ranade Road Extension, Dadar West, Mumbai-400 028, CS No. 1805. Date : 22 05 2023 Authorised Office Place : Mumba

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Sanjay Garodia having permanent address at Flat No.202, Pushanjali Venkatesh, Budh Marg, Near Bandar Bagicha, Patna, Bihar-800001 and presently residing at 13-03 Yong An Park, 329, River Valley Road, Singapore - 238361 is negotiating to sell and transfer to my clients and my clients are negotiating to purchase and acquire the property more particularly described in the Schedule hereunder written, free from all encumbrances, debts and liabilities

I have been instructed by my clients to investigate the title of Mr. Sanjay Garodia in respect of the scheduled property. Any person/s claiming or having any right, title, interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise in any manner howsoever is/are hereby required to make the same known to me in writing through registered post within 15 days from the date of this publication of his/her/their claim/s, if any, with certified true copies of all supporting documents, failing which my clients will complete the purchase transaction of the property more particularly described in the Schedule hereunder written, without any reference to such claim and/or objections and such claims and/or objections, if any, shall be deemed to have been waived and/or forfeited.

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No. 1404 admeasuring 1291 sq.ft. equivalent to 119.94 sq.mtrs (carpet area) and 1549 sq.ft. equivalent to 143.91 sq.mtrs. (built up area) on the 14th Floor in Wing-"E" of Tower-II along with exclusive right to use two covered Car Parking spaces bearing Nos. 1471 and 1472 on "G" level in the building known as "Ashok Gardens" together with 10 (ten) fully paid shares of Rs. 50/- (fifty) each bearing Distinctive Nos. 4181 to 4190 vide Share Certificate No.AG/E/419 dated 13th February, 2014 issued by Ashok Gardens Co-operative Housing Society Limited constructed on Plot bearing C.S.Nos.180, 188, 206, 1/207 and 2/207 situate lying and being at Tokersey Jivraj Road, Parel-Sewri Division Mumbai - 400015, in the Registration District and Sub-District of Mumbai City.

Mumbai, dated this 23rd day of May 2023

Sd/ RANU GOLAM Advocate & Solicitor

Unit No. 630, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, Off. New Link Road, Andheri (W), Mumbai- 400 053

NATIONAL HIGHWAYS AUTHORITY OF INDIA Project Implementation Unit, Kolhapur Gat No. 37/A(2+3), Opp. Athaayu Hospital, Adjacent to NH-48, P – Ujlaiwadi, Tal – Karveer, Kolhapur – 416 004. Website: www.nhai.gov.in

NHAI/RO/MUM/KLP/NH-166/S-S/Pkg-I/2023-24/243 Date: 19.05.2023 PUBLIC NOTICE

Whereas by notification of the Government of India in the Ministry of Road Transport and Highways number S.O. 1055 (E) dated the 12th March, 2020 issued under Section 11 of the National Highway Authority of India Act 1988 (68 to 1988). the Central Government has entrusted the entire National Highway No. 166 in the state of Maharashtra to the National Highways Authority of India (hereinafter referred to as the "Authority");

Now, therefore, in exercise of the powers conferred by section 7 of the National Highways Act, 1956 (48 of 1956), read with rule 3 of the National Highways Fee (Determination of Rates and Collection) Rules, 2008 (hereinafter referred to as the "rules"), the Central Government hereby levies the fee on mechanical vehicles at the rate specified in following Table for net road section length of 167.3731 Km and for equivalent structure length (having length more than 60m) of 19.934 Km (having length of 1.9934 Km) and at one and one half times the base rate for bypasses having length of 26.1775 Km costing rupees Ten crore or more on the type of vehicles specified in Table below for the use of four and more lane section of Sangli-Solapur section from design Km 182.556 to Km 378.100 of National Highway Number 166 in the state of Maharashtra as per S.O. 3698(E), dated 04.08.2022 and authorizes the Authority to collect, either through its officials or through a contractor, the Toll fee. Further, Competent Authority, RO Mumbai has granted approval to revised Toll Fee rates for above stretch w.e.f. 08.00 Hrs. on 24.05.2023.

Accordingly, revised User Fee collection at Borgaon Toll Plaza for the influence road length of 65.944 Km (including Structures & Miraj Bypass length), will be implemented w.e.f. 08.00 Hrs. on 24.05.2023 at the rates mentioned below:

Revised Rates of Toll User Fee for Borgaon Toll Plaza

Category of Vehicle	Fee for Single Journey	Fee for Multiple (Max. No. of two one-way) Journey within a day	Fee for Commercial Vehicles registered within the district (50% of Single)	Fee for Monthly Pass for 50 Single Journeys in a month
Car/Jeep/van/LMV	110	170	55	3730
LCV/LGV	180	270	90	6025
Truck/ Bus (Two Axles)	380	570	190	12625
3 axle Commercial vehicle	415	620	205	13775
HCM/EME/MAV (4 to 6 Axles)	595	890	295	19800
Oversized vehicles (7 or more Axles)	725	1085	360	24105
Ego Daving Traffic /	Monthly Da	ee) Other than Lo	cal Commercial Vehicle	ac registered up

ee Paying Traffic (Monthly Pass) Other than Local Commercial Vehicles registered upto 20 kms from where plaza is located - Rs. 330/-

Name of Toll Collecting Agency: M/s Coral Associates Project Director,

National Highways Authority of India Project Implementation Unit, Kolhapur BUILDING A NATION, NOT JUST ROADS

Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071.

Regional Branch Office: Shop No.4 & 5, Ground Floor, Indiabulls Mint Gladys Alvares Road, Hiranandani Meadows, Pokhran Road, Thane West-400610.

PUBLIC NOTICE FOR SALE THROUGH E-AUCTION UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT (SARFAESI ACT) 2002, READ WITH PROVISO RULE 8(6) & 9 OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002.

The undersigned as authorised officer of Jana Small Finance Bank Limited has taken possession of the following property in exercise of powers conferred under section 13(4) of the SARFAESI ACT. The Borrower in particular and public at large are informed that online auction (e-auction) of the mortgage property in the below mentioned account for realisation of dues of the Bank will be held or "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" on the date as prescribed as here under

Sr. No.	Loan Account Number	Name of Original Borrower/ Co- Borrower/ Guarantor	Date of 13-2 Notice	Date of Possession		Date & Time of Inspection of the property	Reserve Price in INR	Earnest Money Deposit (EMD) in INR	Date and Time of E-Auction	Last date TIME & Place for submission of Bid
1	33399440000076 33399670000024	Harishasarpota,	27 12 2022	14.03.2023	Rs.52,82,480/- (Rupees Fifty Two Lakh Eighty Two	08.06.2023 09:30 AM	Rs.45,56,250/- (Rupees Forty Five Lakh Fifty	Rs.4,55,625/- (Rupees Four Lakh Fifty Five	23.06.2023 @	22.06.2023 Before 05.30 PM Jana Small Finance Bank Ltd., Shop No.4 & 5, Ground Floor,
	& 33399670000228	2) Reema Harish	27.12.2022	14.00.2020	Thousand Four Hundred Eighty Only)	to 05:00 PM	Six Thousand Two Hundred Fifty Only)	Thousand Six Hundred Twenty Five Only)	11:30 AM	Indiabulls Mint Gladys Alvares Road, Hiranandani Meadows, Pokhran Road, Thane West-400610.

Details of Secured Assets: All that piece and parcel of the Immovable Property bearing Flat 601, 6th Floor, Building No.2, Opposite Arch Gardens Plot A, Near RNA VIVA, Mira Road East, Mira Bhayandar, Mumbai-401107 and within the Jurisdiction of Palghar Municipal Corporation and Bounded as on: East: Under Construction, West: Internal Road, South: Internal Road, North: Open Plot The properties are being held on "AS IS WHERE IS BASIS" & "AS IS WHAT IS BASIS" and the E-Auction will be conducted 'On Line'. The auction will be conducted through the Bank's approved service provider M/s. 4 Closure at the web portal https://bankauctions.in & www.foreclosureindia.com. For more information and For details, help, procedure and online training on e-auction, pros may contact M/s. 4 Closure; Contact Mr. Bhaskar Naidu Contact Number: 8142000809/ 8142000061. Email id: info@bankauctions.in / subbarao@bankauctions.in

For further details on terms and conditions to take part in e-auction proceedings and any for any query relating to property please contact Jana Small Finance Bank authorized officers Mr. Haroon Shaikh (Mob No.9823288055) & Mr. Kaushik Bag (Mob No.7019949040) To the best of knowledge and information of the Authorised Officer, there are no encumbrances on the properties. However the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property put on prior to submitting their bid. No conditional bid will be accepted. This is also a notice to the above named Borrowers/ Guarantor's/ Mortgagors about e-auction scheduled for the mortgaged properties. The Borrower/ Guarantor/ Mortgagor are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to date interest and ancillary expenses before the date of auction, failing which the property will be sold and balance dues if any will be recovered with interest and cost.

Date: 23.05.2023, Place: Mumbai Sd/- Authorized Officer, Jana Small Finance Bank Limited

MULLER & PHIPPS (INDIA) LTD

Regd. Office: 204, Madhava Commercial Premises, C-4, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel: - 022-26591191, Fax - 022-26591186, Website - www.mulphico.co.in, CIN: L63090MH1917PLC007897

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023

₹ In Lakhs

				TANDALONE				C	ONSOLIDATE	D	
Sr.	Particulars		QUARTER ENDED		YEAR ENDED		QUARTER ENDED			YEAR ENDED	
No	Particulars	31/3/2023	31/12/2022	31/3/2022	31/3/2023	31/3/2022	31/3/2023	31/12/2022	31/3/2022	31/3/2023	31/3/2022
		AUDITED	UNAUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED
1	Total Income from Operations	102.15	98.18	94.60	417.38	404.41	102.17	98.23	94.77	417.38	404.58
2	Net Profit/(Loss) for the period before Tax, Exceptional items	10.52	3.14	6.25	21.43	43.65	9.48	3.07	5.67	21.23	43.47
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, after Exceptional items	10.52	3.14	6.25	21.43	43.65	9.48	3.07	5.67	21.23	43.47
4	Net Profit for the period after Tax	10.52	3.14	6.25	21.43	43.65	9.48	3.07	5.67	21.23	43.47
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for	10.09	2.09	5.77	21.00	43.21	9.05	2.02	5.19	20.80	43.03
	the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)										
6	Paid up Equity Share Capital(Face Value Rs10/-each)	62.50	62.50	62.50	62.50	62.50	62.50	62.50	62.50	62.50	62.50
7	Other Equity				(265.87)	(286.87)				(264.69)	(285.49)
8	Earnings Per Share -EPS (Basic & Diluted) (Face value ₹10/- per share)	1.68	0.50	1.00	3.43	6.99	1.52	0.49	0.91	3.40	6.96

- 1 The Financial Results for Quarter and Year ended 31st March, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 22nd May, 2023
- The above Results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
- The above is an Extract of the detailed format of Audited Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosures Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company website (www.mulphico.co.in)

For Muller & Phipps (India) Ltd Sd/-

Milan Dalal Director Din No: 00062453



Place: Mumbai

Date: 22nd May, 2023

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED ON MARCH 31, 2023 Standalone

(₹ In Lakhs)

1			Standalone						Consolidate	u	
Sr			Quarter ender	d	Year e	nded		Quarter ende	ed	Year e	nded
No	Particulars	31/Mar/23	31/Dec/22	31/Mar/22	31/Mar/23	31/Mar/22	31/Mar/23	31/Dec/22	31/Mar/22	31/Mar/23	31/Mar/22
140	•	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	443.16	324.98	14,546.41	1,794.22	22,482.08	598.13	2,555.56	13,516.91	5,978.19	34,069.45
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(322.73)	(660.33)	(334.11)	(1,271.02)	80.84	(1,285.87)	569.64	(26,135.56)	(920.65)	(27,017.54)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(322.73)	(660.33)	(20,556.60)	(1,271.02)	(20,141.64)	(1,285.87)	569.64	(26,135.56)	(920.65)	(39,066.68)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(2,230.68)	(660.33)	(19,935.30)	(3,178.97)	(19,791.63)	(3,605.21)	569.64	(27,044.96)	(3,240.00)	(40,247.36)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(2,247.60)	(660.33)	(19,931.62)	(3,195.89)	(19,787.94)	(3,622.13)	569.64	(27,041.27)	(3,256.92)	(40,243.67)
6	Equity share capital	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of the previous year ended March 31, 2022	-				25,432.15					(32,021.55)
8	Earnings Per Share in Rupees (before extraordinary items) (of ₹ 2/- each) Basic and Diluted:	(2.74)	(0.81)	(24.46)	(3.90)	(24.28)	(4.42)	0.70	(33.18)	(3.98)	(49.38)
9	Earnings Per Share in Rupees (after extraordinary items) (of ₹ 2/- each) Basic and Diluted:	(2.74)	(0.81)	(24.46)	(3.90)	(24.28)	(4.42)	0.70	(33.18)	(3.98)	(49.38)

Notes The above is an extract of detailed format of the audited financial results for the quarter and year ended on 31st March, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the quarter and year ended audited financial results is available on the Stock Exchanges websites. (www.bseindia.com, & www.nseindia.com) and also on the Company's website namely www.atlantalimited.in

2. The audited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on May 22, 2023.

FOR ATLANTA LIMITED

Rajhoo Bbarot Place : Mumbai Date : May 22, 2023



Place : Mumba

Dated: 21st May, 2023

bhansali engineering polymers limited

CIN - L27100MH1984PLC032637

E-mail: investors@bhansaliabs.com · Website: www.bhansaliabs.com

Regd. Office: 301 and 302, 3" Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai – 400 058. Phone: (91-22) 2621 6060 • Fax: (91-22) 2621 6077

SANTROK

ABSTROK!

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023

(₹ in Lakhs) (Except Earning Per Share) Sr. Quarter Ended Quarter Ended Year Ended Year Ended Quarter Ended Quarter Ended Year Ended Year Ended **Particulars** 31st March 2023 No 31st March 2023 31st March 2022 31st March 2023 31st March 2022 31st March 2022 31st March 2023 31st March 2022 Audited Audited Audited Audited Audited Audited Audited Audited 38,691.03 51,940.83 1,60,779.02 1,63,834.66 38,691.03 51,940.83 1,60,779.02 1,63,834.66 Gross Revenue including GST 24,439,66 2 Less:GST 5.901.04 7.373.44 24.523.36 24,439,66 5.901.04 7.373.44 24.523.36 3 Revenue from operations (Net of GST) (1-2) 32,789.99 44 567 39 1,36,255.66 1,39,395.00 32,789.99 44,567.39 1,36,255.66 1,39,395.00 447.15 447.15 2,891.28 Other Income 782.84 2,891.28 1,901.91 782.84 1,901.91 Total Income from Operations (3+4) 33,572.83 45,014.54 1,39,146.94 1,41,296.91 33,572.83 45,014.54 1,39,146.94 1,41,296.91 47.208.64 Net Profit for the period before Tax and Extraordinary items 10.299.86 19,479,24 47.208.64 2.738.10 10.299.86 19,479,24 2.738.10 Net Profit for the period after Tax 1.407.33 7,311.65 13.592.88 34.945.34 1,425.62 7,327.46 13.675.83 35,003.73 34,945.34 Net Profit for the period after Tax and Extraordinary items 1,407.33 7,311.65 13,592.88 1,425.62 7,327.46 13,675.83 35,003.73 Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit 1,370.87 7,288.42 13,562.91 34,932.03 1,389.16 7,304.23 13,645.86 34,990.42 for the Quarter (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 10 Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 1/- each) 1,659.06 1,659.06 1,659.06 1,659.06 1,659.06 1,659.06 1,659.06 1,659.06 Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year) 1,04,966.95 96,473.99 96,381.20 1,05,142.69 12 Earnings per share (of ₹ 1/- each) (not annualised) 4.41 0.85 0.86 4.42

- Notes: 1 The above is an extract of the detailed format of Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and Year ended 31st March, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Year ended Results of the Company are posted on Company's website (www.bhansaliabs.com) and on the website of BSE Limited (www.bseindia.com) and The National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the Company's shares are listed.
- The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meetings held on 21st May, 2023. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standard (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- 3. During the Financial Year ("FY") 2022-23, the Board of Directors had declared 1st and 2nd Interim Dividend of ₹.1/- each (200 %) per Equity Share (of the face value of ₹.1 each), which was paid on 18th July, 2022 and 16th October, 2022 respectively. Further, the Board of Directors in its meeting held on 21st May, 2023, has recommended a Final Dividend of ₹.1/- (100 %) per Equity Share (of face value of ₹.1 each) for the financial year ended 31st March, 2023 and also recommended a One-time Special Dividend of ₹.14/- (1400%) per Equity Share on account of the Company entering into its 40th year of business operations. The total Final and Special Dividend aggregating to ₹.15/- (1500%) is subject to approval of the shareholders in the ensuing Annual General Meeting. Considering the above, the total Dividend declared and recommended for FY 2022-23 amounts to ₹.17/-(1700 %) per Equity Share.
- 4. The Board of Directors in its meeting held on 21st May, 2023, proposed the issuance of Bonus Equity shares in the ratio of One Equity Share of the face value of ₹1/- each for every Two Equity Shares of ₹ 1/- each fully paidup held, subject to approval of the shareholders in the ensuing Annual General Meeting.
- 5. During the guarter ended 31st March, 2023, the company has incurred CSR Expenditure amounting to ₹2211.71 Lakhs (Previous Quarter ₹ 2.11 Lakhs) for the Promotion of Art and Culture at Rajasthan

For Bhansali Engineering Polymers Limited B.M.Bhansali

Managing Director DIN:00102930



HIND ALUMINIUM INDUSTRIES LTD.

(CIN: L28920MH1987PLC043472)
Regd. Office: B-1, Tulsi Vihar, Dr. A. B. Road, Worli Naka, Mumbai - 400 018.
Telephone: 022-40457100 Fax: 022-24936888;
E-mail: hind@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/hail/investors.htm

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023

(Figures ₹ in Crores except EPS)

		Standalone					Conso	idated	
	Particulars	Quarter	Year	Quarter	Year	Quarter	Year	Quarter	Year
Sr.		ended	ended						
No.			31.03.2023	31.03.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2023	31.03.2022	
		Audited	Audited						
1	Revenue from Operation	0.33	2.38	1.23	23.58	(0.43)	3.10	1.25	24.30
2	Net Profit/(Loss) from the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items)	(13.23)	(4.93)	(2.96)	(2.57)	(7.32)	4.73	(4.34)	(4.11)
3	Net Profit/(Loss) from the period before Tax	,	, ,	, ,	` ′	` ′		` ,	, ,
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(13.23)	(4.93)	(2.96)	(2.57)	(7.32)	4.73	(4.34)	(4.11)
4	Net Profit/(Loss) from the period after Tax	,	, , ,	, , ,	` ' '	` ′		, , ,	, ,
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(10.65)	(5.04)	(2.05)	(0.77)	(4.16)	5.20	(4.45)	(3.33)
5	Total Comprehensive Income for the period	(,	(,	(=:,	(,	(,		(,	(,
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	(10.65)	(5.03)	(1.91)	(0.62)	(4.16)	5.21	5.21	(3.18)
6	Equity Share Capital	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30
7	Reserves (excluding Revaluation Reserve as								
	shown in the Balance Sheet of previous year)	_	51.31	_	56.35	_	59.28	_	51.02
8	Earning Per Share (EPS) (before extraordinary		0		00.00		00.20		01.02
•	items) (of ₹ 10/- each)								
	Basic:	(16.90)	(8.01)	(3.25)	(1.23)	(6.60)	8.25	(7.06)	(5.29)
	Diluted:	(16.90)	(8.01)	(3.25)	(1.23)	(6.60)	8.25	(7.06)	(5.29)
	tes:	(10.90)	(0.01)	(3.23)	(1.23)	(0.00)	0.23	(7.00)	(3.29)

The above is an extract of the detailed Standalone and Consolidated financial results for the year ended 31st March, 2023 filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated financial results for the quarter and year ended 31st March, 2023 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.associatedgroup.com.

> For Hind Aluminium Industries Ltd. (Lalit Kumar Daga)

Director/ Chairman DIN: 00089905

Dated : May 22, 2023 Place : Mumbai

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, **गारवा कायालय** : आयसाआवसाआव चकारा, जन्मारा करा हो । प्राप्त कायालय : आयसाआवसाआव चकारा, जन्मारा करा हो । प्राप्त करा हो । प्राप्त करा बी-३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४०० ६०४.

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्या आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्त्रये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन राहील.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कञ्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील स्क्रम (रू.)	शाखेचे नाव
۲.	रिंकु अमरिश मेहता व मोक्षार्थ प्रिंट प्रोडक्शन प्रायब्हेट लिमिटेड व अमरिश रमेश मेहता/ एलबीएमयुएम००००२२४५८१२	आकुर्ली रोड, गाव आकुर्ली, कांदिवली पूर्व सीटीएस क्र. १७४सी, मुंबई-४००१०१ येथे स्थित सीटी सर्वे क्र. १७४/सी, गाव आकुर्ली धारक व्हाईट सीटी अशा ज्ञात इमारतीमधील ए विंग, २५वा मजला, फ्लॅट क्र. २५०८/ मे १८, २०२३	फेब्रुवारी १७, २०२३ रु. ७१,३५,४२२.००/-	मुंबई
٦.	अमरिश रमेश मेहता व रिंकु अमरिश मेहता व मोक्षार्थ प्रिंट प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड/ एलबीएमयुएम००००२२४६०२२	आकुर्ली रोड, गाव आकुर्ली, कांदिवली पूर्व सीटीएस क्र. १७४सी, मुंबई-४००१०१ येथे स्थित सीटी सर्वे क्र. १७४/सी, गाव आकुर्ली धारक व्हाईट सीटी अशा ज्ञात इमारतीमधील ए विंग, २५वा मजला, पलॅट क्र. २५०७/ मे १८, २०२३	फेब्रुवारी १७, २०२३ रु. ७०,८३,९६२.००/–	मुंबई
₹.	तौसिफ सलार मिर्झा व मिर्झा नुसरत सलार-एलबीएमयुएम००००५०७४९६१	सर्वे क्र. २६७, सीटीएस क्र. ६१० पिंपरीपाडा रोड मालाड पूर्व मुंबई-४०००९७ येथे स्थित फ्लॅट क्र. १३०१, १३वा मजला, जीएसए ग्रॅन्डचुर/ मे १८, २०२३	फेब्रुवारी १७, २०२३ रु. ७१,५८,०७०.६२/-	मुंबई

रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

विनांक: मे २३, २०२३ प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड स्थळ : मुंबई

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते कि, आमचे अशील अंधेरी समीर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि (सोसायटी) यांनी सदस्य/शेअरहोल्डर्स/ हस्तांतरिती श्री. राजेश डी. देसाई आणि सौ. हिना आर. देसाई (असोसिएट मेम्बर म्हणून श्री. मिहीर देसाई यांच्यासह) यांच्या नावो विना हरकत प्रमाणपत्र जारी केले आहे ज्यांनी विना हरकत प्रमाणपत्रासाठी लेखी विनंती केली आहे कारण ते सर्व भार, दावे आणि कोणत्याही प्रकारच्या मागण्यांपासून मुक्त येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेला त्यांचा फ्लॅट आणि त्यासंबंधातील शेअर्समधील त्यांचे हक, नामाधिकार आणि हितसंबंध प्रस्तावित खोरीटारांना विकण्यास इच्छक आहेत. कोणत्याही व्यक्तीस सदर शेअर्स/फ्लॅट किंव यावरील कोणत्याही भागावर किंवा त्याकरित विक्री, अदलाबदल, प्रभार, भेट, विश्वस्त, निषेधाज्ञा, जंगमगहाण, वारसा, ताबा, भाडेपट्टा, निर्वाह, सुविधाधिकार, मयत, अंत्यदान, भार किंवा अन्य कसेहीच्या मार्गे कोणताही दावा असल्यास कृपया तसे लिखित स्वरूपात दस्तावेजी पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचा कार्यालयीन पत्ता १६९. एस.व्ही. रोड. अंधेरी (पश्चिम), मंबई ४०० ०५८ येथे सटर तारखेपासन ७ दिवसांच्या आत कळवावे. अन्यथा कोणतेही दाने अस्तित्वात नाहीत असे गृहीत धरले जाईल आणि तसे काही असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागीत असल्याचे समजले जाईल आणि सदर सोसायटी सदर विना हरकत प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करेल.

मुंबई शहर आणि मुंबई उप-नगर जिल्ह्याच्या नोंदणीकत जिल्हा आणि उप जिल्हा, १६९, एस. व्ही. रोड. मंबई - ४०००५८ मधील के वेस्ट वॉर्ड, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०० ०५८ मधील सी.टी.एस. क्र. ४१८ ते ४२५, गाव आणि तालुका - अंधेरी धारक जिमनीच्या प्लॉटवर बांधकामित अंधेरी समीर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि अशा जात स्मारतीच्या कंपाऊंडमधील निवासी फ्लॅट क्र. सी-५१४, सी-विंग, ५वा मजला एकत्रित सह त्यांच्या कॉमन सीलअंतर्गत सोसायटीद्वारे जारी ३० जून, १९८३ रोजी जारी विभिन्न क्र. ४६१ ते ४६५ धारक सोसायटीमधील प्रत्येकी रु. ५० (पन्नास) च्या पाच शेअर्सकरिता शेअर प्रमाणपत्र क्र. ९३. सदर दिनांक २३ मे, २०२३.

जय एच. ओचानी अंधेरी समीर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. करिता वकील १६९, एस. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम). मुंबई ४०० ०५८

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : एल१७१२०एमएच१९००पीएलसी०००१७६ नोंदणीकृत कार्यालय : ४१४, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३

द्. : ६६५५५४५३, फॅक्स : २४९३ ९१४३, ई-मेल : investor_relations@empiremumbai.com, वेबसाईट : w

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

		(रु. लाखात,	, प्रति समभाग प्राप्ती माहिती सोड्न)				
अ.	तपशील		संपलेली तिमाही	संपले	ले वर्ष		
क्र.		३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)	
٤	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१८,२०८.८७	१७,८१९.१०	१९,४७५.७४	६९,६०५.६९	५५,४४०.७०	
v	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बोपूर्वी)	१,५९९.३७	१,०४४.७७	१,४५८.४०	४,२७०.२७	२,७६३.१२	
m	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	१,५९९.३७	१,०४४.७७	१,४५८.४०	४,२७०.२७	२,७६३.१२	
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	१,३५६.५५	८१९.७७	१,३२९.६४	३,५५२.४५	२,३६९.३६	
5'	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	દ્દરૂપ.પપ	979.८9	२०८.७१	३,१६१.८०	१,२५७.६०	
ε	समभाग भांडवल	₹00.00	ξοο.oo	₹00.00	₹00.00	₹00.00	
9	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)						
	प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (अवार्षिक) (रु.मध्ये)	२२.६१	१३.६६	२२.१६	५९.२१	३९.४९	
	मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस, अनन्यसाधारण बाबींपूर्वी व नंतर	२२.६१*	१३.६६%%	२२.१६ [‡]	५९.२१	३९.४९	

** अवार्षिक टिपा :

वरील लेखापरिश्रेल अलिए विलीय निष्कर्ष जे सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ऑपर दिस्क्लोज प्रकायमेंट्स) विनियमन २०१५ च्या विनियमन ३ ला अनुसरुन प्रकाशित केला आहे ते लेखापरिक्षण समितीने पूनर्विलोकन केले आणि २२ मे, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचाल मंडळाने मंजुर केले. वरील निष्कर्ष कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षित केला आहे. लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष कंपन अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् (इंडएएस) ला अनुसरुन आहे.

- कंपनीज (अकाऊंटिंग स्टैंडईस्) रूल्स मध्ये अधिसूचित अकाऊंटिंग स्टैंडर्ड १०८ 'ग्रवर्तनीय विभाग' ला अनुसरून विभाग निकर्ष बनविले आहेत तिमाही दरम्यान २२ मे, २०२३ रोजी झालेल्या त्यांचे सभे मध्ये प्रत्येक समभागावर रु. २५/- (२५०%) चे लाभांश शिफारिस केले जे त्यांनी घोषि केला. लामांश पात्र सभासदांना देव आहे ज्यांनी लाभांशाच्या दावे साठी स्वेच्छेने माफी उपलब्ध केलेले नाही आणि जे कासाठी कपातीचे अधि
- शेवटच्या तिमाहीच्या आकडेवारी हे संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भात लेखापरिक्षित आकडेवारी आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिमाही पर्यंतच प्रकाशित वर्षासाठी तारखेरोजीस आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहेत.
- एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड चे वैधानिक लेखापरिक्षकांनी ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी लेखापरिक्षित अलिप्त वितीय निष्कर्षांवर अर्हर चालु कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेनुसार मागील कालावधीची आकडेवारी पुनर्गठीत/पुनरीचेत केली आहे.
- रम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी एस. सी. मल्होत्र

दिनांक: २२/०५/२०२३

बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda Grant de Do California

नजरगहाणखत करारानुसार चल मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

तमाम जनतेस आणि विशेषतः कर्जदार यांना याद्वारे सचीत करण्यात येते की.

धनको बँकेकडे सरक्षीत नजरगहाण/तारण/बोजा असलेली खालील नमुद चल मालमत्ता ज्याचा **प्रत्यक्ष ताबा** घेतला आहे. आमच्या शाखेत खालील कर्ज खात्यात बँकेच्या थकीत रकमेची पूर्तता करण्यासाठी बँकेच्या अधिकृत अधिकारी यांनी सदरील मालमत्ता '**जशी आहे तशी' 'जी काय आहे ती**' आणि **'जी काय तेथे आहे ती**' खालील नमुद येणे रक्कम वसुलीसाठी विक्रीस काढलेली आहे.

शाखा	कर्जदार/जामिनदाराचे नाव	वाहनांचे तपशिल	राखीव किंमत (GST सह)	अनामत रक्कम	बोली वाढ रक्कम	खात्याचे नांव खाते क्रमांक IFSC Code बँकेचे नाव
सायखेडा शाखा	कर्जदार- श्री. वाळू वामन अढांगळे सह-कर्जदार/जामिनदार : श्री. विलास वाळू अढांगळे	Preet Tractors / Preet 4549 Reg No: MH-15-ES-5356 Chasis no.: 02134512426 Eng No: P34502257 Year of Manufacture : Dec-14	Rs. 1,22,000/- (रू. एक लाख बावीस हजार फक्त)	Rs. 12,200/- (रू. बारा हजार दोनशे फक्त)	Rs. 5,000/- (रू. पाच हजार फक्त)	NEW INTERMEDIARY ACCOUNT 89150015181219 BARBODBSAYK Bank of Baroda, Saykheda Branch
निफाड शाखा	कर्जदार – श्री. रविंद्र रतन रायते सह-कर्जदार/जामिनदार: श्री. शरद रतन रायते (सह-कर्जदार), श्री.अतिल रतन रायते (जामिनदार) च सी. जिजाबाई रतन रायते (जामिनदार)	Kubota / B 2441 Reg No: MH-15-ES-4786 Chasis No.: 33372MG Eng No: 1EV1956 Year of Manufacture : Sep-15	Rs. 86,000/- (रू. शह्याऐंशी हजार फक्त)	Rs. 8,600/- (रू. आठ हजार सहाशे फक्त)	Rs. 5,000/- (रू. पाच हजार फक्त)	NEW INTERMEDIARY ACCOUNT 89160015181219 BARBODBNIPH Bank of Baroda, Niphad Branch
विंचूर शाखा	कर्जदार- श्री. सतिष दामोदर दरेकर	VST/Mitsubhishi/Shakti/VT224 1D Reg No: MH-15-DU-6056 Chasis No.: T13L044345 Eng No: D13L002586 Year of Manufacture : Dec-13	Rs. 72,000/- (रू. बहात्तर हजार फक्त)	Rs. 7,200/- (रू. सात हजार दोनशे फक्त)	Rs. 5,000/- (रू. पाच हजार फक्त)	NEW INTERMEDIARY ACCOUNT 64470015181219 BARBODBVINC Bank of Baroda, Vinchur Branch
मुंजवाड शाखा	कर्जदार – श्री. गोरख शामराव जाधव श्री. किरण शामराव जाधव व श्री. शामराव गोर्वित जाधव सह कर्जदाराचे/जामिनदाराचे नावः श्री. संदिप जिभाऊ जाधव व श्री. योगेश प्रभाकर जाधव	DEUTZ FAHR Agrolux 55E Reg No: MH-41-AA-4301 Chasis no.: D10S503WX1E5049B14 Eng No: 3A35957A14 Year of Manufacture : 2014	Rs. 1,74,600/- (रू. एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे फक्त)	Rs. 17,460/- (रू. सतरा हजार चारशे साठ फक्त)	Rs. 1,000/- (रू. एक हजार फक्त)	NEW INTERMEDIARY ACCOUNT 89010015181219 BARBODBMUNJ Bank of Baroda, Munjwad Branch
	सायखेडा शाखा निफाड शाखा विंचूर शाखा	सायखंडा शाखा कर्जदार- श्री. वाळू वामन अढांगळे सह-कर्जदार/जामिनदार : श्री. विलास वाळू अढांगळे तिफाड शाखा कर्जदार- श्री. रविंद्र रतन रायते सह-कर्जदार/जामिनदार: श्री. शाद रतन रायते (सह-कर्जदार), श्री. अनिल रतन रायते (जामिनदार) व सौ. जिजाबाई रतन रायते (जामिनदार) विंच्युर शाखा मंजवाड श्री. सतिष दामोदर दरेकर मंजवाड श्री. गोरख शामराव जाधव श्री. गोरख शामराव जाधव व श्री. शामराव जीविद जाधव सह कर्जदाराचे/जामिनदारचे नाव: श्री. संदिप जिमाऊ जाधव	सायखंडा शाखा कर्जदार — श्री. वाळू वामन अढांगळे सह - कर्जदार / जामिनदार : श्री. विलास वाळू अढांगळे निफाड शाखा कर्जदार — श्री. रविंदू रतन रायते सह - कर्जदार / जामिनदार : श्री. श्री. विलास वाळू अढांगळे कर्जदार — श्री. रविंदू रतन रायते सह - कर्जदार / जामिनदार : श्री. शरद रतन रायते (जामिनदार) श्री. अनिल रतन रायते (जामिनदार) व सौ. जिजाबाई रतन रायते (जामिनदार) कर्जदार — श्री. सतिष दामोदर दरेकर पुगलबा मुजवाड श्री. किरण शामराव जाधव व श्री. शामराव जाधव व श्री. शामराव जोविंद जाधव सह कर्जदाराचे / जामिनदारचे नावः श्री. संदिप जिभाऊ जाधव	सायखंडा शाखा कर्जदार कर्जदार शी. वाळू वामन अढांगळे सह-कर्जदार/जामिनदार शी. विलास वाळू अढांगळे सह-कर्जदार/जामिनदार शी. विलास वाळू अढांगळे कर्जदार शी. विलास वाळ्य विलास वाळांच	सायखंडा शाखा कर्जदार कर्जदार शाखा कर्जदार शाखा कर्जदार शाखा श्री. वाळू वामन अढांगळे सह-कर्जदार/जामिनदार श्री. विलास वाळू अढांगळे श्री. श्री. अतिल सत्त रायते (सह-कर्जदार), श्री. अतिल सत्त रायते (जामिनदार) व सौ. जिजाबाई रतन रायते (जामिनदार) व सौ. जिजाबाई रतन रायते (जामिनदार) व सौ. जिजाबाई रतन रायते (जामिनदार) श्री. सतिष दामोदर दरेकर श्री. सातेष दामोदर दरेकर श्री. कर्जदार श्री. सातेष दामोदर वरेकर श्री. कर्जदार श्री. गोरख शामराव जाधव श्री. कर्जदार व जामराव जाधव श्री. कर्ण शामराव जाधव श्री. करण शामराव जाधव श्री. श्री. शामराव जाधव श्री. श्री. शामराव जाधव व श्री. सादेप जिभाऊ जाधव	सायखंडा शाखा कर्जदार कर्जदार शाखा कर्जदार शाखा कर्जदार शाखा कर्जदार शाखा कर्जदार शाखा कर्जदार शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शा

ई-लिलावाची तारीख व वेळ : १३.०६.२०२३, सकाळी ११.०० ते दुपारी २.०० । बोली सादर करण्याची अंतिम तारीख : १२.०६.२०२३, द. ४.०० वाजेपुर्वी मालमत्ता पाहणीसाठी तारीख व वेळ : ०५.०६.२०२३ सकाळी १० ते दुपारी ४.००

विक्रीसाठीच्या सविस्तर अटी व शर्तीसाठी संरक्षीत धनको यांचे वेबसाईटवर दिलेल्या लिंक चा वापर करावा. https://bob.auctiontiger.net

इच्छक बोलीदारास लॉगीन आयडी व पासवर्ड तयार करणे, डाटा अपलोड करणे, बोली दस्तएैवज अपलोड करणे, प्रशिक्षण, ई बिर्डींग प्रोसेसची माहिती/ मदत पाहिजे असल्यास त्यांनी पुढील ठिकाणी संपर्क करावा - मे.ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीस लि. -ऑक्शन टायगर, हेल्पलाईन टेलिफोन - ०७९ -६१२०० ५४६ / ५६८ / ५८७ / ५८८ / ५९७ / ५९८ / ५७६, हेल्पलाईन ई-मेल आयडी maharashtra@auctiontiger.net हेल्पलाईन किंवा वाहनासंबंधी अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदा, नाशिक. मोबा: 8378877222 येथे

(बँकेची ई-लिलावाची वेबसाईट: https://www.bankofbaroda.in/e-auction/e-auction-notices)

दिनांकः २२.०५.२०२३ । ठिकाणः नाशिक

येथे स्कॅन करा अटी व शूर्तीच्या सविस्तर

सही/-अधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडौदा

नोंदणीकत कार्यालयः फ्लॅट क्र. १, तळ मजला, हर्ष अपार्टमेंट, प्लॉट क्र. २११. सेक्टर-२८, वाशी, नवी मंबई-४०० ७०३ मीआयुग्नः एल १५११ एमएच१८९२पीएलसी००००८९, वेबसार्दर: www.standardindustries.com ई-मेल आयुडी: standardgrievances@rediffmail.com

फोन: ६१३९१२००/०१/०२ फॅक्स: २७७८०१७५

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता स्टॅंडर्ड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या एकत्रित लेखापरिक्षित निष्कर्षांचे विवरण

(रु. लाखांत)

ж.	तपशाल	1		एकात्रत		
क्र.			संपलेली तिमाही		संपलेले सध्या वर्ष	संपलेले मागील वर्ष
		३१ मार्च, २०२३	३१ डिसेंबर,	३१ मार्च,	३१ मार्च,	३१ मार्च,
			2022	२०२२	२०२३	२०२२
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निब्बळ)	५११.९१	३७०.४१	४३०३६.७२	२,१२३.३७	४३,८९५.९८
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(५१०.७०)	२,४२०.९८	२१,५४२.६०	२,३६५.८२	२२,११७.२१
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(५१०.७०)	२,४२०.९८	२१,५४२.६०	२,३६५.८२	२२,११७.२१
Х	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(५६०.७०)	२,२७०.९८	१७,८९२.६०	२,१६५.८२	१८,४६५.९४
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(५५०.९७)	२,२७०.४५	१७,९१२.१२	२,१७४.४७	१८,४८०.११
દ્	समभाग भांडवल	३२१६.४५	३२१६.४५	३२१६.४५	३२१६.४५	३२१६.४५
૭	इतर इक्विटी (पुनःमूल्यांकित राखीव वगळून)				११,५०२.०२	१०,९३५.७७
ሪ	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/ - चे)(अखंडित आणि खंडीत कामकाजासाठी)*					
	(१) मुलभूत : (२) सौम्यिकृत :	(<i>0</i> .८७) (<i>0</i> .८७)	३.५३ ३.५३	२७.८१ २७.८१	9.5 9.5	२८.७१ २८.७१
	* 38 mil 2-22 34 mil 3-22 34 mil 3-2 5 5 mil 2-22 34 mil 3-2 mil 3-2 mil 3-2 3 3	-i				

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही, ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही ईपीएस अवार्षिब अलिप्त तत्त्वावरील वित्तीय तपशील खालीलप्रमाणे

ľ	अ.	तपशील	अलिप्त				
l	क्र.		संपलेली तिमाही			संपलेले सध्या	संपलेले
ı						वर्ष	मागील वर्ष
ı			३१ मार्च,	३१ डिसेंबर,	३१ मार्च,	३१ मार्च,	३१ मार्च,
ı			२०२३	२०२२	२०२२	२०२३	२०२२
l			लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
	१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निब्बळ)	८७.६६४	२८८.३२	४२९९६.५८	१५९१.६५	४३५६०.१४
	?	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/िकवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(১৩.৩১)	२,४४७.१९	२१,५१५.४०	२,२२८.६०	२२,००५.०६
	ş	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(५२७.७८)	२,२९७.१९	१७,८६५.४०	२,०२८.६०	१८,३५५.०६
	Х	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(५१७.८७)	२,२९६.६९	१७,८८४.६६	२,०३७.५१	१८,३६९.३२
т							

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी एकत्रित लेखापरिक्षित निष्कर्षांवरील टीपा

१. वरील निष्कर्ष लेखा समिती यांच्यादारे पाहण्यात आला आहे व कंपनीच्या संचालक मंडळादारे त्यांची सभा दि. २२ मे, २०२३ रोजी मंजर केला आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी सदर वित्तीय निष्कर्षावर अर्हता नसलेले अभिप्रार

२. वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ सहयाचता वेळोवेळी सुधारित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्ड) रूल्स अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंण्डर्डस् (''इंड एएस'' असा उह्नेख) अनुसार तयार केले आहेत . ग्रुपने वित्तीय वर्ष २०२१-२०२२ पासून स्वदेशी कंपन्यांसाठी लागू कलम ११५ बीएए अंतर्गत कर स्वीकारले त्यानुसार कर खर्च मोजण्यात आला.

स्टैंडई इंडस्ट्रिज लिमिटेड (एसआयएल)च्या संचालक मंडळाने २२ मे, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत प्रत्येकी रु. ५/-च्या प्रती शेअर रु. ०.२५ (प्रत्येकी रु. ५/-च्या दर्शनी मुल्यावर ५%) अंतिम लाभांशाची शिफारस केली, जी वार्षिक सर्वसाभारण सभेत भागभारकांच्या मंजूरीच्या अधीन राहील. एसआयएलने अहवाल कालावधीनंतर घोषित लाभांश इंड एएस१० नुसार दायित्व म्हणून अंतरिम आणि अंतिम लाभाश हिशोबात घेतलेली नाही.

. स्टॅण्डर्ड इंडस्ट्रिज लिमिटेडने तिच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी म्हणजेच स्टॅण्डर्ड सॉल्ट वर्क्स लिमिटेड मध्ये रु. ५९६९.८२ लाखाची गुंतवणुक केली. लक्षणिक भाडेपट्टा सॉल्ट पॅन्समधून मिठाची निर्मिती असलेल्या अशा उपकंपनीचा प्रोथ

प्रॉस्पेक्ट आणि सॉल्ट पंनसाठी भाडेपद्वाधारक हक्कामधील गुंतवणुकीच्या दिर्घकालीन धोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकांच्या मुल्यातील घटीकारेता तरतुद नाही ती या ठिकाणी आवश्यक वाटली नाही.

. वर्षांच्या दरम्यान शिवडी येथे स्थित जिमनीच्या संदर्भात ट्रान्सफर ऑफ डेब्लपमेंट राईट (टीडीआर) ची हक्कदारी दर्शविणारे डेब्हलपमेंट राईट सर्टिफिकेट प्राप्त झाल्यावर स्टॅण्डर्ड इंडस्ट्रीज लिमिटेडने रु. २८७५.८२ लाखाच्या एकूण किमतीवर मे. के. रहेजा प्रायव्हेट लिमिटेड आणि फिट प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडकडे दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या कराराद्वारे टीडीआरची सदर हक्कदारीशी संबंधित सर्व हक्क आणि हितसंबंध अभिहस्तांकीत केले आणि रु. २८६२.०० लाखची प्राप्ती नोंदवली

७. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या मागील वित्तीय वर्षाच्या दरम्यान स्टॅण्डर्ड इंडस्ट्रिज लिमिटेडला एमआयडीसीकडून मंजुरी मिळाली आणि हस्तांतरणासाठी ३१ मार्च, २०२२ रोजी सपोर्ट प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडसह गाव घनसोली आणि साबली, तालुका ठाणे मधील प्लॉट क्र. ४, ट्रान्स ठाणे क्रिक इंडस्ट्रियल एरिया येथे स्थित कंपनीच्या भाडेपट्टाधारके मिळकतीच्या ६२.२५ एकर्सच्या ''डीड ऑफ ट्रान्सफर अँड असाईनमेंट ऑफ लीजहोल्ड हक्क''चा करार केला आणि

रु. ४२७.३३ कोटीच्या मोबदल्यावर सदर मिळकत आणि सब−स्टेशन बिल्डिंगमधील तिचे सर्व भाडेपद्वाधारक हक्क अभिहस्तांकीत केली. . ग्रुपने इंड एएस१२ इन्कम टॅक्सनुसार आवश्यक निश्चितता आभासी निश्चिततेवर आधारित सर्व कपात योग्य तात्पुरत्या फरकावर स्थिगत कर मत्ता विचारात घेतलेल्या नाहीत. . नोकरी दरम्यान आणि नोकरी पश्चात कर्मचारी लाभार्थी संबंधित कोड ऑफ सोशल सिक्युरिटी (''कोड'') २९ सप्टेंबर, २०२० रोजी अधिकृत गॅजेटवर अधिसूचित करण्यात आले. ड्राफ्ट रूल्स १३ नोव्हेंबर, २०२० रोजी प्रकाशित करण्यात

आले आणि स्टेकहोल्डर्सकडून सक्षे मागविण्यात आले ते मंत्रालयाच्या विचाराधीन आहेत. बदलाचा परिणाम कालावधीमध्ये पुर्ननिर्धारित आणि हिशोबात घेण्यात येईल जे सदर नियम अमलबजावणीकरीता अधिसूचित करण्यात आले.

१०. मागील तिमाहीची आकडेवारी ही संपूर्ण आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षित आकडेवारी आणि संपलेल्या संपूर्ण वर्षापर्यंत तारखेपर्यंत वर्षाच्या आकडेवारी इरम्यानची तौलानिक आकडेवारी आहे. ११. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्न्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या वित्तीय

निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.standardindustries.com व स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस म्हणजेच vww.bseindia.com आणि www.nseindia.com वर सद्धा उपलब्ध आहे. १२. स्टॅंडर्ड इंडस्टीज लिमिटेडने गुंतवणूकदारांच्या तक्रारी नोंदवण्याच्या उद्देशाने एक ई-मेल आयडी म्हणजेच standardgrievances@rediffmail.com तयार केला आहे.

MAFA

१३. आवश्यकतेनुसार मागील वर्ष/कालावधी साठीच्या संलग्न आकडेवारीचे पुनर्गठन/पुनर्रचना केली आहे.

0

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

ठिकाण : मुंबः दिनांक : २२ मे, २०२३

D

 \mathbb{T}

डीआयएन: ०००२६७०४

संचालक मंडळाच्या आदेशान्वये (डी. एच. पारेख)



ऑनवार्ड टेक्नोलॉजीस वि CIN: LRZ\$ROMH1\$\$\$PLC05R4X

नोंटणीकत कार्यालय : स्टर्लिंग सेंटर, २रा मजला, डॉ. ए. बी. रोड. वर दूरध्वनी : +९१ २२ २४९२ ६५७० संकेतस्थळ : www.onwardgroup.com http://www.onwardgroup.com ईमेल : investors@onwardgroup.com mailto:investors@onwardgroup.cor

सूचना

याद्वारे कळविण्यात येत आहे की इन्हेस्टर एल्युकेशन अण्ड प्रोटेक्शन फंड अथॉरिटी (एकाउंटिंग, ऑडिटिंग, ट्रांसफर एंड रिफंड रूल्स २०१६ आणि त्यातील सुधारणांसह (नियम) सह वाचित कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे कलम १२४ च्या तरतुर्दींच , अनपेड डिव्हीडेंड एकाउंटच्या ट्रांसफरच्या तारखे पासून सात वर्षांच्या कालावधीसाठी अनपेड आणि अनक्लेम राहिलेले सर्व डिवीडेंड हे केंद्र सरकार द्वारे स्थापन इन्नेस्टर एज्युकेशन एंड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अथॉरिटी यांचेकडे ट्रांसर

शेअरधारकांना विनंती करण्यात येत आहे की आर्थिक वर्ष २०१५-१६ टरम्यान कंपनी दारे जाहीर आणि सात वर्षांच्य

कालावधीसाठी अनपेड/अनक्लेम्ड राहिलेले डिव्हीडेंड आयर्रपीएफ अवॉरिटी द्वारा ठेवलेल्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येतील, संबंधित इकिटी शेअर्स ज्यांच्या संदर्भात सतत सात वर्षांच्या कालावधीसाठी डि॰हीडेंड अन्पेड/अनक्लेम्ड राहिले आहे, ते चवार: तथाबार ब्राक्ट स्वरूप अपने ज्याच्या स्वता तवारा वचाय्या कारावचाराया । इन्हाइड जम्माइन अमरराज्या राहर आहर नियमांमधील दिलेल्या प्रक्रियेधमाणे आयर्डशीएक वर्षीदिरोट्या डीमिट खात्या हत्तातित करणे आयर्थ्यक आहे. ज्या शेअरधारकांचे शेअर्स आयर्दीणुरू अर्थारिटी यांना हस्तांतरित करणे देय आहे आणि ज्यांचे डिव्हीडेंड देणे बाकी आहे, त्या संबंधित शेअरधारकांचे सम्पूर्ण तपशील कंपनी द्वारे अपडेट करण्यात आले आहे आणि कंपनीचे संकेतस्थळ https://www.onwar group.com/investors.php वर गुंतवणूक खंड मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. nttps://www.onwardgroup.com/investors.phpनियम आणि सेक्नेटेरिअल स्टॅण्डडर्सच्या संदर्भात, कंपनी द्वारे त्या संबंधिः

शेअरघारकांना व्यक्तिशः संपर्क करण्यात येहेल ज्यांचे शेअसं आणि डिव्हीडेंड हे योग्य ती कार्यवाही करण्याताठी आयर्थपीएर अर्थारिटी यांना आर्थिक वर्ष २०२३-२४ दुरम्यान २४ ऑगस्ट, २०२३ रोजी हस्तांतरित करणे देय आहे. कंपनीचे संबंधीत शेअरधारक २३ ऑगस्ट २०२३ पर्यंत आर्थिक वर्ष २०१५-१६ टरम्यान जाहीर केलेले डिव्हीडेंडचा दावा करू शकतात अन्यथ र्वाची होते पर नियमच्या अनुवातनेत आर्थिक वर्ष २०१५–१६ करिता अन्येड /अनस्टाई डिक्टीड आर्था संबंधीत हार्येड शेअर्स आर्यर्थीएरु अर्थारिटी द्वारे मेंटेनेंड खात्यामध्ये हस्तांतरणाची निर्धारित तारीख किंवा त्यानंतर कोणतीही आगाऊ सुचना न देत हस्तांतरीत करण्यात येईल.

कोणताही दावा केल जाऊ शकणार नाही आणि सदर शेअर्स, वर सर्व मिळणारे फायदे, जर असतील, तर त्यावर फॉर्म आईपीएफ ५ इतेन्द्रग्रीनिकली स्वरुपात आणि निमानगंग दिल्लाग प्रक्रियेत पालन करत अर्ज करून आयर्रपीएक अर्थारिटी कडे दावा कंटा जाऊ शकतो आणि यावाबत तारखांचे तपशील आयर्रपीएक अर्थारिटीचे संकेतस्थळ(www.iepf.gov.ir http://www.iepf.gov.in) वर उपलब्ध आहे.

कोणत्यादी मार्चित आणि शंकेव निरस्त करण्यासाठी शेअस्थारकांनी लिंकझटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पीजस्ट्रार एंड शेअ ट्रांसफर एजेंट ऑफ द कंपनी यांचेशी सी–१०१, २४७ पार्क, एलबीएस मर्गा, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०० ०८३ (इंमेल आयडी : mt.helpdesk@linktime.co.in mailto:mt.helpdesk@linktime.co.in, संपर्क क्र.: टेलीफोन ८१०८११६७६७ ऑनवार्ड टेक्नोलॉजीस लिमिटेड यांचेसाठी

G I E S to Perfection."	
लेमिटेड	Noves with Th
ळी, मुंबई – ४०० ०१८.	

नोंदणीकृत कार्यालय : ५०४, समर्पण, न्यू लिंक रोड, चकाला, मिराडोर हॉटेल जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९९. वेबसाईट : www.atlantalimited.in, दूरध्वनी : +९१-२२-२८३२२७१५, सीआयएन : एल६४२००एमएच१९८४पीएलसी०३१८५२

ॲटलांटा लिमिटेड

(रु. दक्षलक्षात)

ॲटलांटा लिमिटेड साठी

तपशील		संपलेली तिमाही										
तपशाल				सपल	ले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष			
	३१/मार्च/२३	३१/डिसें/२२	३१/मार्च/२२	३१/मार्च/२३	३१/मार्च/२२	३१/मार्च/२३	३१/डिसें/२२	३१/मार्च/२२	३१/मार्च/२३	३१/मार्च/२२		
	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)		
वर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४४३.१६	३२४.९८	१४,५४६.४१	१ ,७९४.२२	२२,४८२.०८	५९८.१३	ર,५५५.५૬	१३,५१६.९१	५,९७८.१९	३४,०६९.४५		
ालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण												
र्बोपूर्वी)	(३२२.७३)	(६६०.३३)	(३३४.११)	(१,२७१.०२)	85.05	(१,२८५.८७)	५६९.६४	(२६,१३५.५६)	(९२०.६५)	(२७,०१७.५४)		
ालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बिनिंतर)	(३२२.७३)	(६६०.३३)	(२०,५५६,६०)	(१,२७१.०२)	(२०,१४१,६४)	(१.२८५.८७)	५६९.६४	(२६,१३५.५६)	(९२०.६५)	(३९,०६६.६८)		
ालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण विनितर)	(२,२३०.६८)									(४०,२४७.३६)		
ालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर र्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(२,२४७.६०)	(६६०.३३)	(१९,९३१.६२)	(३,१९५.८९)	(१९,७८७.९४)	(३,६२२.१३)	५६९.६४	(२७,०४१.२७)	(३,२५६.९२)	(४०,२४३.६७)		
मभाग भांडवल	१,६३०.००	१,६३०.००	१,६३०.००	१,६३०.००	१,६३०.००	१,६३०.००	१ ,६३०.००	१ ,६३०.००	१,६३०.००	१,६३०.००		
१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्यानुसार (पुनर्मूल्यांकित खीव वगळून) राखीव	_	-	-	-	२५,४३२.१५	-	-	-	-	(३२,०२१.५५)		
ते समभाग प्राप्ती रुपयात (अनन्यसाधारण बार्बीपुर्वी) (प्रत्येकी रु. २/- चे) मुलभूत व सौम्यिकृत :	(२.७४)	(০.८१)	(२४.४६)	(३.९०)	(२४.२८)	(४.४२)	0.60	(३३.१८)	(३.९८)	(४९.३८)		
ति समभाग प्राप्ती रुपयात (अनन्यसाधारण बाबीनंतर) (प्रत्येकी रु. २/- चे) मुलभूत आणि सौम्यिकृतः	(२.७४)	(٥.८१)	(२४.४६)	(३.९०)	(२४.२८)	(४.४२)	0.60	(३३.१८)	(३,९८)	(४९.३८)		
	र्बीपूर्वी) लावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बीनंतर) लावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बीनंतर) लावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर र्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) मभाग भांडवल १ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्यानुसार (पुनर्मूल्यांकित खीव वगळून) राखीव ते समभाग प्राप्ती रुपयात (अनन्यसाधारण बार्बीपुर्वी) (प्रत्येकी रु. २/- चे) मुलभूत व सौम्यिकृत :	र्बिंपूर्वी) (३२२.७३) ।लावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण र्बिनितर) (३२२.७३) ।लावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण र्बिनितर) (२,२३०.६८) ।लावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर र्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) (२,२४७.६०) मभाग भांडवल १,६३०.०० १ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्यानुसार (पुनर्मूल्यांकित छीव वगळून) राखीव - ते समभाग प्राप्ती रुपयात (अनन्यसाधारण बार्बापुर्वी) (प्रत्येकी रु. २/- चे) मुलभूत व सौम्यिकृत :	र्बिंपूर्वी) (३२२.७३) (६६०.३३) । लावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण र्बिनितर) (३२२.७३) (६६०.३३) । लावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण र्बिनितर) (२,२३०.६८) (६६०.३३) । लावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर र्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) (२,२४७.६०) (६६०.३३) । ममाग भांडवल १,६३०.०० १,६३०.०० १,६३०.०० १ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्यानुसार (पुनर्मूल्यांकित । । खीव वगळून) राखीव – – ते समभाग प्राप्ती रुपयात (अनन्यसाधारण बार्बीपुर्वी) (प्रत्येकी रु. २/– चे) मुलभूत व सौम्यिकृत : (२.७४) (०.८१)	र्बिंपूर्वी) (३२४.७३) (६६०.३३) (३३४.११) त्वावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किंवा अनन्यसाधारण विनंतर) (३२२.७३) (६६०.३३) (१०,५५६.६०) त्वावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किंवा अनन्यसाधारण विनंतर) (२,२३०.६८) (६६०.३३) (१९,९३५.३०) त्वावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर र्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) (१९,९३५.६०) (६६०.३३) (१९,९३५.६२) ममाग मांडवल १,६३०.०० १,६३०.०० १,६३०.०० १ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्यानुसार (पुनर्मूल्यांकित खीव वगळून) राखीव – – – ते समभाग प्राप्ती रुपयात (अनन्यसाधारण बार्बीपुर्वी) (प्रत्येकी रु. २/– चे) मुलभूत व सौम्यिकृत : (२.७४) (०.८१) (२४.४६)	बिंपूर्वी) (३२२.७३) (६६०.३३) (३३४.११) (१,२७१.०२) । लावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा अनन्यसाधारण बिंनितर) (३२२.७३) (६६०.३३) (२०,५५६.६०) (१,२७१.०२) । लावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा अनन्यसाधारण बिंनितर) (२,२३०.६८) (६६०.३३) (१९,९३५.३०) (३,१७८.९७) । लावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर व्रंसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) (१९,९३५.६०) (६६०.३३) (१९,९३५.६०) (३,१७८.९७) । ममाग मांडवल १,६३०.०० १,६४०.०० १,६४०.०० १,६४० १,४४० १,४४० १,४४० १,४४० १,४४० १,४४० १,४४० १,४४० १,४४० १,४४० १,४४० १,	बिंपूर्वी) (३२२.७३) (६६०.३३) (१,२७१.०२) ८०.८४ । । । । । । । । । । । । । । । । । । ।	बिंपूर्वी) (३२२.७३) (६६०.३३) (३३४.११) (१,२७१.०२) ८०.८४ (१,२८५.८७) । । । । । । । । । । । । । । । । । ।	बिंपूर्वी) (३२२.७३) (६६०.३३) (३३४.११) (१,२७१.०२) ८०.८४ (१,२८५.८७) ५६९.६४) । । । । । । । । । । । । । । । । । । ।	बिंपूर्वी) (३२२.७३) (६६०.३३) (३३४.११) (१,२७१.०२) ८०.८४ (१,२८५.८७) ५६९.६४ (२६,१३५.५६) । त्वावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बिंनितर) (३२२.७३) (६६०.३३) (२०,५५६.६०) (१,२७१.०२) (२०,१४१.६४) (१,२८५.८७) ५६९.६४ (२६,१३५.५६) । त्वावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बिंनितर) (२,२३०.६८) (६६०.३३) (१९,९३५.३०) (३,१७८.९७) (१९,७९१.६३) (३,६०५.२१) ५६९.६४ (२६,१३५.५६) । त्वावधीसाठी फ्रूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर र्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) थरून) (२,२४७.६०) (६६०.३३) (१९,९३१.६२) (३,१९५.८९) (१९,७८९.९४) (३,६२२.१३) ५६९.६४ (२७,०४४.२७) ममाग मांडवल १,६३०.०० १,६४० १० १० १० १० १० १० १० १० १० १० १० १० १०	बिंपूर्वी) (३२२.७३) (६६०.३३) (३३४.११) (१,२७१.०२) ८०.८४ (१,२८५.८७) ५६९.६४ (२६,१३५.५६) (९२०.६५) । । । । । । । । ।		

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्वेंजच्या वेबसाईटस् (www.bseindia.com, व www.nseindia.com) आणि तसेच कंपनीची वेबसाईट www.atlantalimited.in वर उपलब्ध आहे. २. ३० मे, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुर केले.

> राजह बारोट अध्यक्ष

दिनांक : २२ मे, २०२३

ठिकाण : मुंबई दिनांक : २३ मे, २०२३ व्यवस्थापकीय संचाल DIN: 056279890

जिगर मेहता

ठिकाण : मुंबई